

Date : 11th May, 2021

Ref. : BSE/10/2021-2022.

To, To,

Dept. of Corporate Services, The Listing Department,

Bombay Stock Exchange Limited, National Stock Exchange of India Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai – 400 001. Bandra (East), Mumbai- 400051. Company Code: 514300 Company Code: PIONEEREMB

Company ISIN: INE156C01018 Company ISIN: INE156C01018

Dear Sir,

Sub. : CERTIFIED TRUE COPY OF NOTICE OF BOARD MEETING DATED 18TH MAY, 2021

PUBLISHED IN NEWSPAPERS

Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; Please find enclosed herewith a certified true copy of the Notice of the Board Meeting published in the English Newspaper, Business Standard and Mumbai Lakshdeep, Marathi Newspaper on the Tuesday, 11th May, 2021.

You are requested to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,
For PIONEER EMBROIDERIES LIMITED

(HARSH VARDHAN BASSI) MANAGING DIRECTOR

DIN:- 00102941 Encl:-As above

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit No. 101B. 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5-6, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai -400058. Website: www.pelhakoba.com, E-mail:mumbai@pelhakoba.com

Corporate Office: Unit No 21 to 25, 2nd Floor, Orient House, 3A Udyog Nagar, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 062. Maharashtra (India), Tel: +91-22-4223 2323 Fax: +91-22- 4223 2313.

CIN: L17291MH1991PLC063752

Nifty Pharma at new high on Eli Lilly deals

Since April, the index has surged 15% against 1.7% gain in Nifty50

he Nifty Pharma index hit an he Nifty Pharma index hit an all-time high of 14,228, after rising 3.5 per cent intraday on the National Stock Exchange (NSE) on Monday, led by a strong rally in stocks like Tornett Pharma, Alkem Laboratories, Cadilla Healthcare, Aurobindo Pharma, Dr Reddy's Laboratories, Sur Pharma central risk and Divi's Laboratories, and Divi's Laboratories, Sur Charles (National Control of the Control of t passed its previous high of 14,020.70 touched in intraday trade on April

touched in intraday trade on April 7, 2015.

Since April this year, the Nifty Pharma index has outperformed the market, surging 15 per cent against a 17 per cent gain in the Nifty50. In the past month, the market valuations of Cadilla Healthcare, Lupin, Dr. Reddy's Laboratories, Divi's Laboratories, Divi's Laboratories, Divi's Laboratories, Aurobindo Pharma, and Sun Pharma have appreciated between 10 per cent and 21 per cent. In comparison, the benchmark index is up less than 1 per cent. The gains are led by a strong performance by pharmaceutical companies in the domestic market in April, tie-ups by Indian generic players to market Covid-related drugs, and expectations of double-digit

and expectations of double-digit

and expectations of double-digit growth in the March quarter. Indian Pharma Market (IPM) sales for April 2021 showed 51.5 per cent growth YoY. Adjusting for the low base effect and excess Covid sales, April YoY growth is at 177 per cent, still strong, analysts at Jefferies said in the pharma sector report. There is likely a component of stocking un as many starse entered

stocking up as many states entered lockdowns during April. May is lockdowns during April. May is expected to show similar trends. "However, we remain concerned about FY22 growth as Covid delays normalisation," the brokerage firm said, adding, since May also has a low-base effect and Covid-related sales continue to be strong, the month is likely to show strong growth. The analysts expect growth to



| - | 10 | |
|---------------|------------|------|
| IN GOOD HEAL | TH | |
| — Nifty Pharr | | _175 |
| — Nifty 50 | 151.55 | _150 |
| Base = | ~~~ | _125 |
| 100 | 151.51 | _100 |
| 4 | | 75 |
| Apr 30,'20 | May 10,'21 | |
| C | D | |

normalise thereafter. "We are also concerned that a surging Covid will discourage patients from delaying doctor visits which may impact overall FY22 growth," the

impact overall FY22 growth," the report said.

In April 2021, Glenmark Pharmaceuticals (ßI per cent YoY), Cipla (73.5 per cent), and Alkem Laboratories (63.7 per cent) deliv-ered robust growth. Torrent Pharma, Sun Pharma, Lupin, and Alembic Pharmaceuticals also showed better traction. showed better traction,

Among individual stocks, Sun Pharma hit a four-year high of 270.25.0 µp. 3 per cent on the NSE in intraday 10% and 21% trade on Monday. The stock was trading at its highest level since April 2017. Shares of Cadila, Aurobindo, Divi's, and Lupin also hit their 52-week highs durung the day.

The Street reacted positively to e announcements by Cipla, Lupin, and Sun Pharma about their tie-up with US drug major Eli Lilly. The

KEY PLAYERS

| ı | NSE Nifty Pharma | 14,131.9 | 2.8 | 15.1 | 9.4 |
|---|---------------------|----------|-------|------|-------|
| ı | NSE Nifty50 | 14,942.4 | 0.8 | 1.7 | 6.9 |
| | | CMP(₹) | 1 Day | FYTD | YTD |
| ı | Torrent Pharma | 2,766.8 | 5.8 | 8.7 | -1.3 |
| ı | Alkem Laboratories | 3,031.3 | 4.3 | 9.4 | 3.6 |
| | Cadila Healthcare | 624.0 | 3.4 | 41.5 | 30.9 |
| | Aurobindo Pharma | 1,048.0 | 3.4 | 18.9 | 13.7 |
| | Dr Reddy's Labs | 5,327.6 | 3.0 | 18.0 | 2.4 |
| ١ | Sun Pharma | 698.2 | 2.8 | 16.8 | 17.9 |
| | Divi's Laboratories | 4,139.3 | 2.7 | 14.3 | 7.7 |
| ı | Lupin | 1,222.6 | 2.2 | 19.8 | 25.2 |
| | Cipla | 900.3 | 2.0 | 10.4 | 9.8 |
| | Biocon | 384.5 | 0.9 | -6.0 | -17.4 |
| | | | | | |

three companies will make and dis-tribute the anti-inflammatory drug Baricitinib, which has been

Baricitinib, which has been approved for the treatment of Covid. The Street will keep an eye on the March quarter results; Cipla and Dr Reddy's are expected to announce their numbers on Friday, Market leader Sun Pharma will announce its numbers later this month. ICICI Securities expects Sun Pharmas earnings before interest, taxes, depreciation, and amortisation.

tion (Ebitda) margin

to improve 635 basis points (bps) YoY to 23

grow 7 per cent YoY to ₹8,760 crore, led by 10

the detailed by the control of the control of the control of the World (RoW) and emerging markets. In the US, it is expected to grow around 2.2 per cent Yoy to ₹2,773 crore amid continued traction in the specialty portfolio. Adjusted net profit is expected to grow 120.2 per profit is expected to grow 120.2 per cent to ₹1,455 crore, the brokerage firm said in a results preview.

Dividend yield funds: Quality portfolio is key

Restrictive mandate can result in these schemes missing out on good opportunities

After giving negative returns After giving negative returns (category average -79 per cent) in 2018 and meagre returns (3.6 per cent) in 2019, the dividend yield category has bounced back. Its one-year category average return currently stands at 66.6 per cent. Before committing money to these funds based on past returns investors need to

past returns, investors need to understand their nature and potential risks.

Where do they invest?

managing the ₹2,618.46

crore UTI Dividend

Dividend yield of the stocks these funds pick must be higher than a threshold level. "We look for good current dividend yield earnings growth, and free cash flowgeneration," says Swati Kulkarni, executive vice-president and fund manager, UTI Asset anagement ompany (AMC). Kulkarni has been

Yield Fund since 2005. Yield Fundsince 2005.
She believes companies
that have good
earnings growth
prospects can keep
raising their dividends.
Currently, she selects stocks
whose dividend yield is higher MONEY than 1.3 per cent. At any given point, more than 70 per cent of

point, more than / U per cent of her fund's portfolio is in high dividend yield stocks. Tata Mutual Fund's new fund offer (NFO) for Tata Dividend Yield Fund is on at present and will close on May 17. "The

STRONG RETURNS OVER PAST YEAR

14.8 13.3 10.7 3 years

dividend yield of the stocks w

6

YOUR

will invest in will be more than that of the Nifty 50. In addition, these companies should have catalysts that can drive re-rating over 12-18 months," says Rahul Singh, chief investm ent officer-equities, Tata Mutual Fund.

These funds invest in high-quality companies. "The portfolios of these schemes generally consist of wellestablished companies with estabished companies with robust balance sheets," says Chintan Haria, head-product and strategy, ICICI Prudential Mutual Fund. Over a 10-year period, dividend yield funds have given

a compound annual category average return of 11.1 per cent. "This universe gives an opportunity to invest in stable growth companies as well as value picks. This combination has worked well in the past and could continue to do so, given that the value theme is gaining

10 years Source: MFI Fxnlor-

that the value theme is gaining prominence," says Singh. Over the past 14 years, he says, the Nifty Dividend Opportunities 50 index has given a compound annual return that was 2 percentage points higher than the Nifty 50.

Dividend yield funds invest in commanies with stable in companies with stable in companies with stable earnings streams and profit pools. "The corollary to this is that these funds tend to be less volatile," says Prateek Mehta, cofounder and chief business officer, Scripbox. Adds Singh: "Historically, the Nifty Dividend Opportunities 50 Index has performed better than the Nifty 50 when the market corrects." Haria says dividend yield funds tend to be attractive in a low interest-rate environment.

Restrictive mandate These funds have a more These funds have a more restrictive mandate than, say, flexi-capfunds, "In some years, enough stocks may not be available that meet the two criteria — high dividend yield and good free cash flow That can cause underperformance vis-avis funds with more relaxed mandates," says Kulkarni. Many stocks in sectors like pharma or eventure the control of the property of the control of th banking do not pay out high dividend yields and can't be a

dividend yields and can toe a part of these funds. Kulkarni says that stock selection based on sound fundamentals, however, enables these funds to perform over the long term.

long term.
Be prepared for periods of underperformance. "When a underperformance. "When a rally is driven completely by the growth theme, this category growth theme, tims category could underperform, "says Singh. The average return of this category has been negative in 2011, 2013, 2015, and 2018.

Despite the recent run-up, investors could garner good returns from these funds if they have negative and

have a seven-year horizon and take the systematic investment take the systematic investment plan route. Of the 20 percent of the equity portfolio that should be invested in value-oriented funds, 5-10 percent may be allocated to dividend yield funds

Sebi plans new framework on client collateral

The market regulator and Exchange Board of India (Sebi) — on Monday proposed a new framework for client collater-al segregation and monitoring. The rules are aimed at identi-fying each client's collateral and ensuring it is utilised towards the margins of that client only.

"In the past, there have been tances of misuse of client collateral. In such a scenario, not only confidence of investors in

market integrity is shaken, but it also brings disrepute to the entire ecosystem of trading," Sebi said in a discussion paper inviting public comments.

The new framework aims at

tackling the issue of misappropri-ation and misuse of client funds

SR. Name of the NO. Shareholder/s

by brokers and also to shield the clients in an event the broker defaults. Sebi has proposed a new reporting mechanism which will provide visibility of client-wise col-lateral at all level such as the trading member, clearing member and the clearing corporation.

such person immediately. (Mr. Anil M. Rajbhar Date: 11/05/2021 Advocate



PIONEER GROU EMBROIDERIES LIMITED

Journal of the Adult when the Adult was considered approve audited Slandalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31" March, 2021 adong with auditors proor thereon. To consider recommending Dividend for financial year ended 31" March, 2021. To consider recommending Dividend for financial year ended 31" March, 2021. To consider reagnoriment of Mr. Hash Managing Dividend to financial year ended 31" March, 2021. To consider reagnoriment of Mr. Hash Managing Dividend to financial year ended for the Company.

To consider appointment of Mrs. Sushame Sum Bland (DN. Of 56898) as an Independent Woman Director of the Company.

idependent virtual pays.

Jones of the Company on the Company on the Company of t

For PIONEER EMBROIDERIES

AMI THAKKAR

hakoba

DEMAND NOTICE DEMAND NOTICE
Under Section 13(2) of the Securification And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Ac
2002 (the seal Act, Iread with Bule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Bules, 2002 (the said Rules), In service
powers conferred under Section 13(2) of the seal Act read with Bule 3 of the said Rules), Bulletine Section 13(2) of the said Act read with Bules 3 of the said Rules, Bulletine Section 13(2) of the said Act read with Bulletine Section 13(2) of the said Act read with Bulletine Section 13(2) of the said Act read with Bulletine Section 13(2) of the said Act, calling upone beforevered, to perspire amount mentioned in the respective Demand section 13(2) of the said Act, calling upone beforevered, to repetit the amount section 13(2) of the said Act, calling upone beforevered to the said Act, calling upone the Section 13(2) of the Se

| Name of the Borrower (s) / |
|----------------------------|
| Guarantor (s) |
| Mr. Firoz Abdul Rashid |
| Aga, Mrs. Asiya Aga, |
| (Prospect No. IL10023763 & |
| 11 10023456) |

ymbron to use articolis et als allowed.

Description of secured asset (immovable proper 107-949/2011 Prospect No. 1100/2765)

All that pices and person of the property bein the property has been properly bein the property has been properly bein the property has been properly bein the properly being the properly bein

PUBLIC NOTICE

Co-operative Housing Sciety Ltd.
CTS No. 247, Areay Road, Coregaon
(East), Mumbai – 400 033 (herein
after called as "SOCIETY") and
are holding Flat No. 603, 6th Floor,
after Land Society Society Society
Society Society Society Society
Society Society Society Society
Society Society Society
Society Society
Society Society
Society Society
Society Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Society
Soc

of such documents and other proofs in support of hishertheir claims/ objections for transfer of shares and interest of the deceased members in the capitaliproperty of the SOCIETY. Any person having any claim or objection to the aforesaid transfer of the said shares and interest of the transfer of the said shares and interest of the said shares and shares and shares as the said shares and shares as the said shares and shares and interest of the with the shares and interest of the

the SOCIETY shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the SOCIETY in such manner as is provided under the bye-laws of the SOCIETY. The claims/objections, if any, received by the SOCIETY for transfer of shares and interest of the deceased

Place : Mumbai Date : 11/05/2021 For Suhas Ghorpade & Advocate Suhas Gh

Mumbai - 400093 NOTICE is hereby given that th Certificate (s) for 20 Equity Share bearing distinctive Nos. 35836657 35836676 of Ultratech Cemen Limited standing in the name (s) c Shabbir J Thanawalla jointly with

said shares.

Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Private Limited. Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderbaad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). SdJ-

Shabbir Jainuddin Thar

Razia Jainuddin Thanawall Place: Mumbai Date: 11.05.202

PUBLIC NOTICE

who is presently residing at Room No. 6, Sai Cottage Welfare Society, Gundavali Gaothan, Azad Nagar, Near BMC K/E Ward, Andheri (W), Mumbai-400069 do hereby inform the general public that:-

ereby inform the general public usar,-om now onwards, I have completely isowned & Disinherited from all my

Business Standard

E-mail: subs_bs@bsmail.in *or sms_REACHRS_TO_57575

VS LEGAL ASSOCIATES Adv. Ruchita Samant-She

NOTICE

Notes is hereby green that, the original the leed /Agement of Said dadd 2009/02/12 esouted between Rahigia Universal Prt. Ltd., and Mis-Arupama Chibber & Mr. Rajeve Chibber pertaining to Rat No. 2204/C, Rahigia Serenin, CSI S. Ltd., Rahigia Reflections, CTS No. 1696. Near Wit-Fighway, Wilage Magantham, Bowal College (L. Haribard & Marchael College) and College (L. Haribard & Marchael College) and College (L. Haribard & Marchael College) and 250/90/2172. In text insight and the same look in the possession of the present college Mr. Tippia Marchael Miss. Palavir Fel Metta.

ference to such claim. sted on this 11th day of May 2021 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. RODA, KANDIVLI(E), MUMBAI 400 101. Tel: 022-28460031

PUBLIC NOTICE

Flat. If any person's, bank or financial institution has any claim, right, tille or interest of any nature whatsoever in the above said flat shall in writing raise their objections within 15 days from the date of this notice at at 1-1. Ld, Kopn Coonry, otherwise such claim will be considered as waved and no claims will all be entertained thereafter. A S Chahall entertained thereafter.

Place: Mumbai Date: 11/05/2021

punjab national bank

PUBLIC NOTICE

Law tentral insurinss Awaral

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in with the above referred share certificates. Any person who has any espect of the said share certificates should lodge such claim Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India.

Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India.

Limited, C-101,247 Park, L. B. S. Marg, Vikhnroli (VM Mumbal-400).

15 days of publication of this notice after which no claim will be enterta he Company shall proceed to issue Duclicate Share Certificate(s).

| Credit Facilities Sanctioned / Availed | | Recorded Interest as on 31.03.2021 | |
|--|--------------|---------------------------------------|--------------|
| Overdraft 1274009900000350 | ₹ 2513695.06 | ₹ 40044.00 | ₹ 2553739.06 |
| CFITL 127400CF00000115 | ₹ 90943.00 | ₹ 2588.00 | ₹ 93531.00 |
| Housing Loan 127400NC00004199 | ₹ 2336691.72 | ₹ 13669.00 | ₹ 2530360.72 |
| Due to non-payment of installment / | | | |

guidelines.
The amount due to the Bank as on 31.03.2021 is ₹ 51,77,630.78 (Rs. Fitty One Lacs Seveen Thousand Six Hundred Thirty and Paise Seventy Eight Only) with further interest beayment in full (hereinafter referred to as "Secured debt").

| interest in respect of the following properties / assets. | | | |
|---|------------------------|---|--|
| Sr. No. | Facility | Security | |
| 1. | | Immovable Property :- | |
| 2. | CFITL 127400CF00000115 | Flat G-1, Ground Floor, New Mukund Park CHSL., Opp. Hausa Appt., Goddev Village, | |
| | | | |

2. CRIT. 127400CF00000115 | Field 6-1, Grean Floor, New Mulaud Pa. 3. Housing Laan 127400NC0000119 | Field 6-1, Grean Floor, New Mulaud Pa. 2. Seven Thousand Six Hondred Plary and 180 | Behapmine (E.g. Thans, Mannha-46-11 05. West Thousand Six Hondred Plary and 180 Sevenity Plagua (Rev. Plary Dec. 180 Sevenit Thousand Six Hondred Plary and 180 Sevenity Plagua (Rev. Plary Plary Control Plary and 180 Sevenity Plagua (Rev. Plary Plary Control Plary And 180 Sevenity Plagua (Rev. Plary Plary Control Plary

uences. notice is issued without prejudice to the bank taking legal action before DRT / Court, as t may be. notice is issued without prejudice to the bank's rights in the suit / litigation pending befo

Kilpest India Limited Regd. Office: 7c, Indusrial Area Govindpura, Bhopal -462023. Phone No.: 0755-2586537, E-Mail: kilpest@bsnl.in CIN: L24211MP1972PLC001131

NOTICE

RISHIROOP LIMITED

NOTICE

NOTICE

Notice is hereby given pursuant to clause 47(1) of SEBI (Listing Obligations an Requirements) Regulations 2015, that a fretling of the Board of Directors of I will be had on Friday, May 2, Ta2E, Initiar stall, to consider and approve the advantage of the Company for the quarter/per arrended March 31, 2021.

Further details can be viewed on the website of the Company – www.rshirotop.

As communicated to the Stock Exchange, the Tracing Window for dealing in the Company sharman closed tiff May 5, 2021 for all resides. Directors are Pressors as per the Inside Trading Code of the Company and SEBI Regulations.

TO WHONSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of ADF F00DS
LIMITED having its registered office at \$4366, GICL NO ESTATE, NADIAD,
GLUARAT registered in the name of the following Shareholder have here here her

| lem. | | | | |
|--|---|--------------------|------------------|-----|
| olio No. | Name of Share holder | Certificate No. | Distinctive Nos. | |
| 1011040 | JAYANG VINOD NAGRECHA VINOD V NAGRECHA | 16951 | 1694371-1694470 | 100 |
| JU11U40 | VINOD V NAGRECHA | 89886 | 8916901-8917000 | 100 |
| he public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with | | | | |

ect of the said share certificate/s sho

कोरोना रुग्णालयांचे अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष

पनवेल, दि. १०, (प्रतिनिधी) : राज्यात करोना रुग्णालयांत आगीच्या घटना घडल्यानंतर पनवेल पालिका प्रशासनाने शहरातील २८ कोरोना रुग्णालयांना तातडीने अग्निसुरक्षा यंत्रणेचा 'ना हरकत' दाखला घेण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. यातील १५ रुग्णालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अद्याप १३ रुग्णालयांना काही त्रुटींमुळे अद्याप हा दाखला मिळवता आला नाही. करोना रुग्णालयांबरोबर इतर रुग्णालयांतही हीच परिस्थिती आहे. पनवेलमधील २१९ रुग्णालयांपैको निम्या रुग्णालयांनी अग्निसुरक्षा यंत्रणेचा 'ना हरकत' दाखल्याचे नूतनीकरण केले नसल्याचे उजेडात आले आहे. काही रुग्णालयांनी पूर्वीचा दाखला मिळवला असला तरी दर तीन वर्षांनी संबंधित रुग्णालयाचे अग्नी परीक्षण व दरवर्षी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नूतनीकरण केले जाते. पनवेलमधील निम्म्यापेक्षा अधिक रुग्णालयांनी या नियमास बगल दिल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. त्यांना तातडीने अग्निसुरक्षा यंत्रणेचा ना हरकत दाखला घेण्यासाठी पनवेल पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र तरीही अग्निशमन यंत्रणेला प्रतिसाद शून्य आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात लहानमोठी २१९ रुग्णालये आहेत. खारघर हे क्षेत्र सिडको महामंडळाच्या अग्निशमन यंत्रणेकडे येत असल्याने उर्वरित १७१ रुग्णालयांपैकी अनेक रुग्णालयांनी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे

रुग्णालय नोंदणी केली आहे. मात्र संबंधित इमारतीसाठी लागणारा अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दाखला मिळण्याअगोदरच पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांची नोंदणी पालिकेच्या दफ्तरी करून घेतली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालये अग्निशमन दलाच्या यंत्रणा कार्यान्वित केल्याशिवाय पनवेलमध्ये सुरू आहेत. राज्यात करोना रुग्णालयांत आगीच्या घटना घडल्यानंतर पालिका आयुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तातडीने करोना रुग्णांना उपचार देत असलेल्या २८ रुग्णालयांमध्ये अग्निशमन दलाकडून सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये १५ करोना रुग्णालयांनी अग्निशमन दलाच्या सूचनेप्रमाणे सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दाखला मिळविला. मात्र अजूनही १३ रुग्णालयांपैकी अनेकांनी जुन्या ना हरकत प्रमाणपत्रांवर काही सूचना सुचविल्याने अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला मिळविता आला नाही. सध्या करोना संकटकाळात रुग्णालयांमध्ये चालणारी २४ तास वीज व्यवस्था, वातानुकूलित व जीवरक्षक यंत्रणेमुळे रुग्णालयातील विजेचा वापर वाढला असून वीज उपकरणांवर ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयांनी अग्निसुरक्षा सुस्थित ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आगीच्या घटनांचे संकट निर्माण होऊ शकते. निवासी जागेत रुग्णालये अनेकांनी निवासी वसाहतींमधील 'रो हाऊस' एकत्र करून त्यामध्येच रुग्णालये उभारली आहेत.

नियम मोडणाऱ्यांकडून आठ लाखांचा दंड वसूल

मिरा-भाईंदर, दि. १०, (प्रतिनिधी) : मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून विविध उपययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत असल्याने मागील महिनाभरात पालिकेने कारवाई करत त्यांच्याकडून आठ लाखांचा दंड वसूल केला आहे.

मिरा-भाईंदर शहरात बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले. तसेच सुरक्षित वावर ठेवणे, मास्कचा वापर करणे, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर न फिरणे, गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका उपायुक्त अजित मुठे यांच्या नियंत्रणाखाली

सहा प्रभागांत ५७ पथके तयार करण्यात आली होती.

विनामास्क फिरणारे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणारे, चुकीच्या पद्धतीने मास्क घालणारे, मर्यादित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणारे व सुरक्षित वावराचे नियम न पाळणारे अशांकडून एक महिन्याच्या कालावधीत आठ लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. ३००हून अधिक जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

कारागृहातील कैद्यांचे लसीकरण थांबले

ठाणे, दि. १०, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीला लसीकरणाचा साठा उपलब्ध असल्यामुळे मोहिमेला गती आली. मात्र आता लशींचा पुरेसा साठा नसल्याचा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बसत आहे. तर, काही कैद्यांचे आधारकार्ड मिळत नसल्याने लसीकरणाला अडथळा ठरत आहे. गेल्या महिनाभरापासून करोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सध्या ३८०० कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी १५ कैदी हे जिल्हा रुग्णालयात करोना संसर्गावर उपचार घेत आहेत कारागृहातील कैद्यांनाही करोनाच्या संसगार्पासून संरक्षण मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ४५ ते ६० वयोगटावरील काही कैद्यांना लस देण्यात आली आहे. तर, १ मेपासन १८ ते ४४ वयोगटावरील लोकांना लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. परंतु अद्यापही कारागृहातील या वयोगटातील कैद्यांचे लसीकरणच केले गेले नाही. जिल्ह्यात लशींचा साठाच नसल्याने या कैद्यांचे लसीकरण थांबले असल्याचे कारागृहातील प्रशासनाने सांगितले.

अशास्त्रीय कोरोना उपचारप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

बदलापूर, दि. १०, (प्रतिनिधी) : शासनाच्या करोना उपचार नियमावलीला झुगारून वांगणीत एका दवाखान्यात एका खासगी डॉक्टरने करोना रुग्णांवर मनमानी उपचार सुरू केले होते. या डॉक्टरची उपचार आणि रुग्ण बरे करण्याच्या दाव्यांची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेने त्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. उमाशंकर गुप्ता असे या डॉक्टरचे नाव असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गप्ता याने स्वयंघोषित उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हा डॉक्टर रुग्णांना मखपड़ी असल्यास प्रवेश देत नव्हता!

कोरोंना रुग्णालयातून रेमडेंसिवीरची चोरी

१०. (प्रतिनिधी) : अंबरनाथ डेंटल कोविड रुग्णालयात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणारे रेमडेसिवीर रुग्णालयातील रुग्णांऐवजी बाहेरील रुग्णांना अतिरिक्त किमतीत विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाकडनच दोन रेमडेसिवीर बाहेर विकताना शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत कुणाल भंडारी या रुग्णवाहिका चालकाला अटक

केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हा प्रशासनाकडून नगरपालिकेच्या माध्यमातून नियमित रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. अंबरनाथ शहरातील खासगी कोविड रुग्णालयांसह नगरपालिकेच्या डेंटल कोविड रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. मात्र पालिका डेंटल कोविड रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शनची अतिरिक्त किमतीत बाहेर परस्पर विक्री होत असल्याची माहिती अंबरनाथ मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गेले दोन दिवस मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीर खरेदीसाठी सापळा रचला होता. अखेर शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी डेंटल कोविड

रुग्णालयाबाहेर रेमडेसिवीर इंजेक्शन हवे असल्याची एक चिठी प्रवेशद्वारावर मोबाइल क्रमांकासह पाठवली. त्यानंतर अवघ्या काही वेळात संबंधित व्यक्तीला इंजेक्शनसाठी फोन आल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिली. २० हजार रुपये एका

रेमडेसिवीरची किंमत सांगृन दोन रेमडेसिवीरसाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार रुग्णाचा नातेवाईक डेंटल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गेला असता, आतून एक व्यक्ती दोन रेमडेसिवीर घेऊन बाहेर येताच, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. तो रुग्णालयातील सैनिक कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या रुग्णवाहिकेवरील चालक असल्याचे उघड झाले. अखेर अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रविवारी पहाटे अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये रुग्णवाहिकाचालक कुणाल भंडारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला

अटक करण्यात आली. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रेमडेसिवीर इंजेक्शनची रुग्णालयातील डॉक्टरांकडे नोंद असते, त्यामुळे हे इंजेक्शन रुग्णालयातून चोरले गेल्यास डॉक्टरांच्यां निदर्शनास आले का नाही? तसेच, डेंटल

रेमडेसिवीर सध्या येत नसले तरी काही दिवसांपूर्वी या कंपनीच्या इंजेक्शनचा रुग्णालयात पुरवठा होत होता. त्यामुळे यापूर्वी असे किती इंजेक्शन रुग्णालयातून चोरीला गेले तसेच यात केवळ रुग्णवाहिका चालकाचा समावेश आहे की इतर व्यक्तींही यात सहभागी आहेत, याचा तपास करून मुख्य सूत्रधारांचा शोध पोलिसांनी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

Public Notice Notice hereby given that Deepa Shashikant Yogi daughter of Shashikant Ganuamarsingh Yogi is applying to the secretary to the Government of India in the Ministry of Home affairs for naturalization & that any person who knows any reason why naturalization should not be granted should send a return signed statement of the Facts to said secretary Sd/-

Mr. Shashikant G. Yogi Genevia, A-103, Casa Rio, Palawa City, Kalyan, Shilphata Road, Dombivali -421204.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Share Certificate No. 77 for 5 (five) shares bearing distinctive Nos. 381 to 385 of Prathmesh Heritage Co-operative Housing Society Ltd standing in the names of Mr. Khalil Jilani Shaikh & Mrs. Shahnaz Khalil shaikh have peen reported lost / stolen and that ar application for the issue of a duplicate certificate in respect thereof has been made to the society at Prathmesh Heritage Co-op housing society, at Beverly Park, Kanakia Road, Mira Road (E), Thane 401107. Whosoever has an objection if any, against the issuance of fresh share certificates should be made within 14 days from

the date of publication of this notice

general that my client Mrs. Mallikah Khan 0/o. Late Farhat Khan aged about 29 years Muslim, Indian Inhabitant, residing at Flat No. A/1104, Building No.4, Raviraj Palms Co-operative Housing Society Ltd., Mira Road (East), Dist. Thane 401107, has applied for transfer of shares and interest of ner deceased mother Late. Farhat Khan. the deceased share holder in the above nentioned flat vide Share Certificate No.34 naving ten fully paid up shares of Rupees 50 each bearing nos. 331 to 340 both inclusive vho expired on 09/11/2011.

Any person/s having any claim, title or nterest into or upon the said shares either by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, right of residence, easement, license or otherwise or any objection of whatsoever nature in the ransfer of the said shares in the name of my client, is required to make the same know in writing to my office or to the Secretary of he Society at the addresses mentioned pelow within 15 days from the date hereof failing which all claims if any of such person/s in respect of the said property will e considered waived and/or abandoned. SCHEDULE

Flat No. A/1104, Building No.4, Ravira Palms Co-operative Housing Society Ltd,, Reg. No. T.N.A.(TNA)/HSG/TC/24189 of 2012, situated MIG Complex, Near Poonan Gardens, Opp. S.K. Stone, Mira Bhayander Road, Mira Road (East), Dist. Thane 401107, on all that pieces and parcels of and bearing Old Survey No. 452 (part), New Survey No. 152 (part) lying and situated at village Navghar, Bhayander East), in Taluka and Dist. Thane within the egistration district and sub district of Thane alling within limits of Mira Bhayande Municipal Corporation

The Hon. Secretary Raviraj Palms Co-op. Hsg. Soc Ltd." Near Poonam Gardens, Opp. S. K. Stone Near MIG Complex, Mira Bhayander Road Mira Road (East), Dist, Thane 401107

Sd/- SHAHOOD ANWAR NAQVI (Advocate High Court)
Office No.103, New Poonam Plaza, Opp. Narendra Park, Naya, Mira Road (East) Dist. Thane - 401107

PUBLIC NOTICE Shri GORDHANDAS HARILAL

SHETH a original tenant of the Jav Sukh Sagar Premises Co-operative Society Ltd., having address at M. G. Road, Kandivali (West), Mumbai- 400067, and holding Shop No. 05 in the building of the Society, died on 01/03/2021.

The Society hereby invites claims or Objections from the heirs or other claimants/ objector or objectors to transfer of the said tenancy of the deceased tenant in the capital/ property in favour of KETAN GORDHANDAS SHETH within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased tenant in the capital/ property of the Society.

If no claims/ objection are received within the period prescribed above., the Society shall be free to deal with the transfer of tenancy of the deceased tenant in the capital/ property of the Society in such manner as deems fit.

Jay Sukh Sagar Premises Co.op. Soc. Ltd. Sd/- Hon. Secretar Date: 11/05/202

PUBLIC NOTICE
Lost Of Allotment Letter Of Flat On Name C Mr. Kaduba Ananda Sonawane .Situate At. Flat No- 605, Building No-5, Wing-F, Siddharth 5/F SRA Co-Operative Housing Society LTD., Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Chandivali, Andheri East Mumbai-400072. Allotment Letter Issued By The Conservator of Forests & Director Sanjay Gandhi National Park, Borival (East). Mumbai - 400066, have allotted above said flat premises allotment lette outward No. B/20/Jamin /85/2008-09 Borivali, dated 12/04/2008, Allotment Latte Lost After Registration Of Agreement Fo Sale Between From Mr . Kaduba Ananda Sonawane To Mr. Navnath Baswant Telange & Mrs. Soni Navnath Telange Registratio No- KRL-3/2024-2021 Dated 01/02/2021 The applicant hereby invites claims o objections from any claimants/objectors with in 15 days from the date of this public notice. If no claims/objections are received with the period prescribed above, the applicant shall be free to transfer/sell the said flat along with share certificate Date: 11-05-2021 / Place: Mumbai

L.B. PRAJAPATI (Advocate High Court) Opp. Bandra M.M. Court, A.K. Marg Bandra (E) Mumbai - 400051

NOTICE

SHRI SHOER IBRAHIM KHOPEKAR member of the Our sky heaven Cooperative Housing Society Ltd. Having, address at Yari Road Versova and holding flat/tenement No 32 in the building of the society, died on 24 march 2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir o heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within period of 10 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claim/objection, if any, received by society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws o the society. A of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 9am/pm to 5am/pm from the date of publication of the notice till the date o expiry of its period at is 10 days. For and behalf of The Our Sky Heaven Co.op Housing Society Ltd.

Place: Yari Rd Versova Andheri (W) Date: 11th May 2021 Hon. Secretary

Virendra Sain



PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that LATE MR. ABRAHAM THOMAS, member of the The Mayur Shantinagar CHS Ltd., holder Fla No. 13. Building No. C-20. Sector - 2. Shant Nagar, Mira Road (East), Dist. Thane, die intestate on 04/05/2014. Mrs. Thomas Mariamma G. is claiming transfer of shares an interest in the capital / property of the society belonging to the deceased in her name being wife, next kin, surviving legal heir and successor of the deceased. Mrs. Thomas Mariamma G. has decided to sell, gift the said flat and she has also lost, misplaced the original Agreement for Sale dated 31st July, 1978 between Star Builders and Mr. Abraham Thomas. The claims and objection is hereby invited from the other legal heirs and iccessors of the deceased for the transfer of shares and interests in the capital / property by the society belonging to the deceased as well as who are having any claim or objection on the basis of the said lost Agreement for Sale date 31/07/1978 and sale, gift transaction of the sai flat. The claimants / objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the ociety will transfer the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased in the name of Mrs. Thomas Mariamma G. and the transaction will be completed an hereafter any claim or objection will not b

K. R. Tiwari (Advocate Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinaga Mira Road, Dist. Thane - 401 107

PUBLIC NOTICE

Shri BABUBHAI GAGAJIBHAI HINGU a original tenant of the Jay Sukh Sagar Premises Co-operative Society Ltd., having address at M. G. Road Kandivali (West), Mumbai- 400067, and holding Shop No. 06 & Room No. 06-B in the building of the Society, died or 02/07/2009

The Society hereby invites claims o Objections from the heirs or othe claimants/ objector or objectors to ransfer of the said tenancy of the deceased tenant in the capital/ property favour of PRAKASH BABUBHA HINGU within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased tenant in the capital/ property of the Society.

If no claims/ objection are received ithin the period prescribed above., the Society shall be free to deal with the transfer of tenancy of the deceased tenant in the capital/ property of the Society in such manner as deems fit. For and on behalf of

Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 11/05/2021

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील **हंसाबेन एस. शाह** या फ्लॅट क्र.१४, तळमजला ाहावीर कृपा कोहौसोलि., महाराणा प्रताप रोड भाईंदर (प)-४०११०१ या जागेच्या मालव आणि सोसायटीच्या सदस्या आहेत. सदर फ्लॅटचे मळ श्रेणी करारनामा अर्थात रजनीकांत के. शाह आणि सुरेशकुमार आर. शाह व भरतकुमार आर शाह यांच्या दरम्यान झालेला दि.१८.०४.१९७८ रोजीचा करारनामा, सुरेशकुमार आर. शाह व भरतकमार आर. शाह आणि बॉम्बे इंडस्टीयत कन्सल्टन्सी यांच्या दरम्यान झालेला दिनांव 30.04.१९८२ रोजीचा करारनामा आणि बॉम इंडस्टीयल कन्सल्टन्सी व जयश्री के. शाह यांच्य दरम्यान झालेले सर्व करारनामा हरवले/गहाव झाले आहेत. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त फ्लॅट विरोधात दावा व आक्षेप असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम ॲकॉर्ड, पंचरत्न म्प्लेक्स, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथ सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा दावा नाही असे समजले जाईल

ॲड. हिरेन पी. मेहता भाईंदर (प.) दिनांक ११.०५.२०२१

EMERALD LEISURES LTD [CIN: L74900MH1948PLC006791] Read. Office: Plot No.366/15, Club Em

stik Park, Near Mangal Anand Hospital embur, Mumbai, Maharashtra, 400071. E-Mail ID: info@apteindia.com Website: www.apteindia.com Tel No.: +91 2225265800

NOTICE OF RECORD DATE FOR **SUB-DIVISION OF EQUITY SHARES**

Notice is hereby given that pursuant to Section 31 of the Companies Act, 2013 read with rules ade thereunder and Regulation 42(2) of SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Board of Directors of the Company at its meeting held on Monday, May 10,2021, have fixed the Tuesday, May 25, 2021 as Record Date to ascertain the name of the shareholders / members entitled for sub-division of 1 (One) equity share of face value of Rs. 10/- each fully paid up into 2 (Two) equity shares of Rs. 5/each fully paid up.

For EMERALD LEISURES LTD

RAJESH M. LOYA WHOLE TIME DIRECTOR DIN: 00252470 Place: Mumbai Date: 10/05/2021

जाहीन नोटीना ामाम सर्व लोकांस कळविण्यात येते की. मौजे

। ता भिवंडी, जिल्हा ठाणे येथील आमपाड शेड, चौथा निजामपुरा, शांतीनगर भागातील मरवाह अपार्टमेंट, बी-विंग या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील सदनिका क्रमांक **२०३** न्यास म्यु.घर नं.**१४०१** अशा मिळकतीच्या वेक्री कराराचे मुळ दस्त क्र. ०३६९/२०२१ व शेअर सर्टिफिकेट असे दस्त सदर मिळकतीचे नालक व आमचे अशिल **श्रीमती रेशमा** रे<mark>जवान मुल्तानी</mark>, यांचेकडुन दि 90/08/ **२०२१** रोजी हरवलेले आहेतः सदर दस्त इरवल्याची तकार त्यांनी शांतीनगर पोलीर ाणे, भिवंडी येथे नोंदवली आहे. तरी हरवलेले मळ दस्त कोणालाही सापडल्यास ते कपय ब्रालील पत्त्यावर पोहोच करावे अथवा ळवावे. तसेच सदर मिळकती विषर्य <u> </u>होणत्याही व्यक्ती अगर संस्थेचा खरेदी, दान कब्जा वहिवाटीचा किंवा इतर कुठल्यार्ह प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यार यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४** देवसांच्या आत लेखी हरकती दाखट ाराव्यासह खालील पत्त्यावर कळवाव्यात नुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदर मेळकतीत कोणाचाही हक्क, दावा, हितसंबंध केंवा हरकत नाही असे समजण्यात येईल व गागाहुन कोणाचीही कोणत्याही प्रकारची रकत विचारात घेतली जाणार नाही याची नोंद

ॲड. एस. आर. ए. मुलतानी पत्ताः १०१, वर्षा कॉप्लेक्स, ४०६/६, आग्रारोड, कल्याणनाका, भिवंडी, जि. ठाणे

स्वर्गीय श्री. डेनिस गस्पार लुईस हे मृग विहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य होते आणि त्यांच्या नावे सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१५/५२३ आहे, यांनी सदर सोसायटीकडे कळविले होते की, अनुक्रमांक ९१ ते ९५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता मुळ भागप्रमाणपत्र क्र.१९ हरवले/गहाळ झाले होते आणि दुय्यम भागप्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. सदर सोसायटीने स्वर्गीय श्री. डेनिस गस्पार लुईस यांना

दि.१६.०१.१९९४ रोजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले. आजच्या तारखेपर्यंत सोसायटीला स्वर्गीय श्री. डेनिस गस्पार लुईस यांच्या नावे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाबाबत कोणताही दावा प्राप्त झालेला नाही. असे की, श्री. डेनिस गस्पार लुईस यांचे २३.११.२०१६ रोजी निधन झाले. स्वर्गीय श्री. डेनिस गस्पार लुईस यांचे कायदेशीर वारसदार सदर फ्लॅट व शेअर्स हे विक्री व हस्तांतर करू इच्छित आहेत. म्हणून सोसायटीने स्वर्गीय श्री. डेनिस गस्पार लुईस यांचे कायदेशीर वारसदारांकडून सदर शेअर्स व सदर फ्लॅटची विक्री व हस्तांतर इच्छिक खरेदीदारांना करण्यास काही आक्षेप असल्यास किंवा दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावेदार/आक्षेपकत यांच्याकडून दावा व आक्षेप असल्यास त्यांनी सद सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांत मृग विहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या सचिवाकडे इच्छुक खरेदीदारास शेअर्स हस्तांतर व दुय्यम भागप्रमाणपः वितरणाबाबतचे आक्षेप/दावा पष्ठचर्थ दस्तावेज व इतः पुराव्यांच्या प्रतींसह मागविले आहेत.

-वर विहित कालावधीत जर कोणताही दावा/आक्षेप प्रार न झाल्यास सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतदीप्रमाणे शेअर्स हस्तांतर व सदर फ्लॅट विक्रीस एनओसी वितरणास सोसायटी मुक्त असेल

सोसायटीला कोणताही दावा/आक्षेप प्राप्त झाल्यार सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतुदीनुसार व्यवहार केला जाईल.

च्या वतीने व करित मृग विहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

EMERALD LEISURES LIMITED CIN Number: L74900MH1948PLC006791

Regd. Office address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra PIN: 400071. E-mail address: info@clubemerald.in, Tel. No.: 022-25265800 / 9167888900 NEWSPAPER ADVERTISEMENT

Notice for Proposed Transfer of Shares given that we have received the documents for Transfer of Shares (Old

| ransfer deed 7Bas per below mentioned details: | | | | | |
|--|-------------------|-------------|---------------|--------|-------------|
| SELLER | SELLER NAME | CERTIFICATE | DISTINCTIVE | NO OF | BUYER |
| OLIO NO. | | NO. | NO. | SHARES | NAME |
| B0166 | BANU RUSTOMJI BAM | 0001116 | 46471 - 46500 | 30 | PARUL |
| | AND DINSHAW | | | | NILESH MARU |
| | ERACHASHAW | | | | |
| | AMDOLIA | | | | |

he public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share

Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificate(s) should lodge such claim(s) with the Company / RTA i.e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd at its registered office at Unit No-9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Near Lodha excelus, Lower Parel (East), Mumbai - 400 011, E-mail ID ; support@purvashare.com within 30 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company / RTA will proceed to transfer the above shares in the name of transferee.

Place: Mumbai

For EMERALD LEISURES LIMITED

Date: May 10, 2021

RAJESH M. LOYA WHOLE TIME DIRECTOR DIN: 00252470



ई-बोली मागविण्याची लघु सूचना

नियोजित कोविड आरोग्य केंद्र उभारणेसाठी कांजूरमार्ग (पुर्व), मुंबई येथे प्रशासकीय इमारत व जुने क्रॉम्प्टन ग्रीव्हज् फॅक्टरी शेडची स्थापत्य दरुस्ती.

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे स्थापत्य कामाचे समान स्वरुपाचे कार्य पुर्ण करण्याचा अनुभव असणाऱ्या शासकीय नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खाली नमुद केलेल्या कामाकासाठी टक्केवारी दर ई-बोली, इच्छुक बोलिदारांकडून

१. कामाचे नाव: नियोजित कोविड आरोग्य केंद्र उभारणेसाठी कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई येथे प्रशासकीय इमारत व जुने क्रॉम्प्टन ग्रीव्हज् फॅक्टरी शेंडची स्थापत्य दुरुस्ती. २. सी.ए.क्र.: ०७/सिडको/ सीई (एनएमआयए)/एसई(सीपी)/२०२१-२२, ३. अंदाजित शुल्क: रु.३०.०३ लाख, ४. नोंदणी वर्ग: वर्ग ५ व अधिक, ५. पुर्तता कालावधी: ३० (तीस) दिवस पावसाळ्यासह, ६) निविदा प्रक्रिया शुल्क: रु.११८०/- (रुपये एक हजार एकशे ऐंशी फक्त) (१८% जीएसटीसह) (ना-परतावा).

CIN - U99999 MH 1970 SGC-014574

www.cidco.maharashtra.gov.in

अधिक्षक अभियंता (सीपी) सिडको लिमिटेड

सिडको/जनसंपर्क/०५७/२०२१–२२

NOTICE

Notice is hereby given that, the original title dee / Agreement of Sale dated 28/09/2012 execute between Raheja Universal Pvt. Ltd., and Mrs. Anupama Chibber & Mr. Rajeev Chibber, pertaining to Flat No.2204/C, Raheja Serenity CHS Ltd., Raheja Reflections, CTS No.168/6, Near W.E. Highway, Village Magathane, Borival (E), Mumbai 400 066, along with registration receint No BDB6-08023-2012 dated 28/09/2012, is lost/misplaced and the same not in the possession of the present owners

Mr. Teipal Mehta & Mrs. Pallavi Tei Mehta. Any other person/s having any claim whatsoever in, to or on the above said document/property should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary vidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any eference to such claim.

Dated on this 11th day of May 2021 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1

PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E) MUMBAI 400 101. Tel: 022-28460031

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील **श्री. बिपीन दामजी** गांगर व श्रीमती कल्पना बिपीन गांगर हे निवासी मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.ई-९५, ३रा नजला, मोहन नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., रवी महाजन मार्ग, डहाणुकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (सदर

फ्लॅट) या जागेचे मालक आहेत. असे की, आमचे अशिलानी प्रस्तृत केले आहे की, त्यांच्याकडून मुळ करारनामा अर्थात मे. वंदना बिल्डर्स आणि श्री. अरविंद ए. राजपूरकर यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१.०७.१९८४ रोजीचा मुळ विक्री करारनामा (दि.१०.०८.१९८४ रोजी दस्तावेज क्र.पी-२०२७/१९८४ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक, मुंबई (वांद्रे) यांचे कार्यालयात ोंदणीकृत) हे हरवले/गहाळ झाले आहे. माझे अशिलांनी सदर फ्लॅट हर्षद जेठालाल मंदावीया व श्रीमती रेखा हर्षद मंदावीया यांच्याकडून दिनांक १७.०४.२००१ रोजीचे करारनामानुसार खरेदी/प्राप्त केले होते. सदर हर्षद जेठालाल मंदावीया व श्रीमती रेखा हर्षद मंदावीया यांनी सदर फ्लॅट श्री. अरविंद ए. राजपुरकर यांच्याकडून दिनांक २२.०५.१९८६ रोजीचे करारनामाअंतर्गत खरेदी केले होते. सदर हरवलेले दस्तावेजबाबत संदर्भ क्र. २९८/२०२१ अंतर्गत दि.३१.०१.२०२१ रोजी चारकोप पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

अनुह फार्मा लिमिटेड CIN: L24230MH1960PLC011586

नोंदणीकृत कार्यालय: ३–ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. **द्र::**+९१-२२-६६२२७५७५; **फॅक्स:**+९१-२२-६६२२७६००,

-मेल:anuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.con

. भेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज . रपेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नेयम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की चालक मंडळाची सभा शुक्रवार, २१ मे, २०२१ रोर्ज

ब्रालील विषयासाठी होणार आहे . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरित नीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे

ान्यता देणे वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता अंतिम लाभांश

ाही असल्यास, विचारात घेणे व शिफारस करणे. ादर सूचना कंपनीच्या www.anuhapharma.com

वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या vww bseindia com वेबसाईटवर लपलब्ध आहे अनुह फार्मा लिमिटेडकरित

दिनांक: १०.०५.२०२१

PIONEER

EMBROIDERIES LIMITED

एगीकृत कार्यालय: यूनिट १०१ बी, १ला मजल

अभिषेक प्रिमायसेस. प्लॉट क्र. सी५-६. दलिया इंड.

इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८.

ई-मेल: mumbai@pelhakoba.com

वेबसाईट: www.pelhakoba.com

सीआयएन:एल१७२९१एमएच१९९१पीएलसी०६३७५

सुचना

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९

नुसार आम्ही तुम्हाला येथे सूचना देत आहोत की,

खालील बाबी विचारात घेण्यासाठी व्हिडीओ

कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमाने

मंगळवार. १८ मे. २०२१ रोजी कंपनीच्या संचालक

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व

वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित एकमेव

व एकत्रित वित्तीय निष्कर्ष व त्यावरील

लेखापरिक्षकांचा अहवाल विचारात घेणे व

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय

वर्षाकरिता लाभांशाची शिफारस विचारात घेणे

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री.

हर्ष वर्धन बस्सी (डीआयएन:00१0२९४१)

कंपनीचे स्वतंत्र महिला संचालिका म्हणून श्रीमती

सषमा सनिल भट्ट (डीआयएन:0९१६८८९६)

कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून श्री. सौरभ

महेश्वरी (डीआयएन:00२८३९०३) यांची

पनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार

खिडकी संचालक, अधिकारी व पदसिद्ध कर्मचारी,

भातील व्यक्तींकरिता (सांकेताकात नमुदप्रमाणे)

दि.०१.०४.२०२१ पासून निकाल घोषणेच्या

तारखेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

यांची पुर्ननियुक्ती विचारात घेणे.

यांची नियुक्ती विचारात घेणे.

नियक्ती विचारात घेणे.

मंडळाची सभा होणार आहे.

मान्यता देणे.

सही/ बिपीन एन. शाह उपाध्यक्ष

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्र. कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी. अधिभार. बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पष्ट्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता हेतल आर. चोथानी, वकील, उच्च न्यायालय, दी लेगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील. दी लिगल सोल्युशन्झ+करिता

सही / -हेतल आर. चोथानी वकील उच्च न्यायालय दिनांक:११.०५.२०२१ ठिकाण: मंबई

सदर सूचना कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com पायोनिअर एम्ब्रोयडरीज लिमिटेडकरिता

अमी ठक्कर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:एफसीएस९१९६

°hak**o**ba

MIRA BHAINDAR MUNICIPAL **CORPORATION** Head Office: Late Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji

Maharaj Marg, Bhaindar (W), Tal. Dist. Thane-401101. Tel.:28192828 / 28193028 / 28181183 / 28181353 / 25145895, Fax:28197636 **Public Works Department**

No.MNP/PWD/Tender/22/2021-22

Date: 10/05/2021 SECOND EXTENSION Notice No.05

Mira-Bhainder Municipal Corporation invites Sealed tenders of Works in MBMC Area. In the same tender Notice, the Tender ID No. 676175_1, 676251_1, 676340_1, 676348_1 has been extended 10/05/2021 to 17/05/2021 up to 12.00 pm. This Notice will be available on MBMC's e-Tendering website as https:// mahatenders.gov.in.

No.MNP/PRO/89/2021-22

Date: 10/05/2021 Place: Bhaindar Date: 10/05/2021

२०२१ पर्यंत बंद राहील

दिनांकः १०.०५.२०२१

ठिकाणः मंबर्ड

Sd/ **Executive Engineer (PWD)** Mira Bhaindar Municipal Corporation

लोकशाही बळकट करूया... सुशासन आणूया!

रिशीरूप लिमिटेड

सीआयएन: एल२५२००एमएच१९८४पीएलसी०३४०९३ नोंद. कार्या.: डब्ल्यु ७५(ए) व डब्ल्यु ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, सातपुर, नाशिक-४२२०७७. मुख्य कार्यालय: ८४, ॲटलांटा, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. वेबसाईट: www.rishiroop.in, ई-मेल: investor@rishiroop.com, दर.:0२२-४०९५२००० सूचना

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, **३१ मार्च, २०२१** रोजी संपलेल्या . नेमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार,** २ मे. २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.rishiroop.in/investors वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्टॉक एक्सचेंजकडे कळविल्यानसार कंपनीच्या प्रतिभतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी सर्व आतील व्यक्ती, संचालक व पदसिद्ध व्यक्तींसाठी कंपनी व सेबी रेग्युलेशन्सचे आतील व्यापार सांकेताकानुसार २५ मे.

सही/-ॲग्नेलो ए. फर्नांडिस

कंपनी सचिव

Shri Rakesh Ramchandar Nanda a Member of Abhishek Complex Premises Co-Operative Society Ltd. bearing Registration No. BOM/W-M/GNL/(0)/8260/99-2000 of 15/04/99 located at Road No.1, Opposite BMC 'M' Ward Office, Chembur, Mumbai-400071, was holding offices in the building of the society, died on 12th September 2019

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society in the name of his wife, Mrs. Sunita R. Nanda, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society. If no claims/objections are received within in the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the property of the society in such manner as is prescribed under the byelaws of the society. The claims/objections, if any received by the society for the transfer of shares and interest of the deceased member in the property of the society shall be dealt with in manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society between 11 AM to 5 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period. The details of the property with the share certificate number & share numbers are as

| Office Number | Share Number | Share Certificate Number |
|---------------|--------------|--------------------------|
| 201 | 61 - 65 | 9 |
| 203 | 66 - 70 | 10 |
| 204 | 76 - 80 | 12 |
| 205 | 71 - 75 | 11 |
| Place: Mumbai | | |

Sd/-**Authorized Officer** Abhishek Complex Premises Co-Op Society Ltd